

8. काम 89. GOBH. 4, 5, 15. 8, 3. नानि जपिता ऀच. GRHJ. 2, 3, 13. 4, 6, 18. उचुः स्वस्त्वयिनान्यस्य R. 1, 17, 24 (13 GORR.). वाचयति *er lasse sich Glück wünschen, erbitte sich den Segen (mit dem Worte स्वस्ति u. s. w.)* ऀच. GRHJ. 1, 8, 14. वाचयामास रामस्य वने स्वस्त्वयिनक्रियाम् R. 2, 25, 28. प्रास्थानिकं नं कर्तुम् R. GORR. 2, 25, 16. प्रयुज्य RAGH. 2, 70. रामस्वस्त्वयिनार्थम् R. GORR. 2, 25, 20. — M. 5, 152. R. 2, 24, 36. 25, 44 (42 GORR.). MĀRK. P. 128, 35. — 2) adj. (f. ई) Glück bringend, — verheissend: पाव्मानी: TBH. 1, 4, 8, 4. ऀच. GRHJ. 2, 7, 12. इष्टि ÇR. 2, 10, 5. अन्न GOBH. 1, 4, 28. M. 1, 106. MBH. 1, 3127. 13, 5111. HARIV. 12605. R. GORR. 1, 4, 4. Verz. d. Oxf. H. 74, a, 13. BHĀG. P. 1, 3, 40. 15, 51. 2, 6, 35. 4, 12, 44. 23, 24. 5, 14, 45. 6, 2, 7. 13, 23. 8, 1, 32. 10, 84, 37. दृक् 3, 2, 13. superl. ÇĀNKH. GRHJ. 1, 3.

स्वस्त्रायत्रेय (स्वस्ति + अत्र) m. 1) N. pr. eines alten Weisen, Liedverfassers von RV. 5, 50. fg. — MBH. 1, 961. 12, 7594. 13, 7112. HARIV. 9571. R. GORR. 2, 116, 47. Verz. d. Oxf. H. 343, a, 31. pl. sein Geschlecht HARIV. 1668. VP. 447, N. 8. — 2) das von ihm verfasste Lied ऀच. ÇR. 6, 9, 6. GRHJ. 3, 11, 2. — 3) Spiegel LĀTJ. 3, 3, 6.

स्वस्त्र्यास्त्रेय R. ed. Bomb. 2, 81, 11 nach dem Comm. = स्वस्ति-काकारमाण्डलवदास्त्रेय; wohl nur fehlerhaft für स्पृध्यास्त्रेय.

स्वस्थ adj. (f. अ) 1) in seinem natürlichen Zustande sich befindend, — verharrend; wohl auf, gesund (am Körper oder an der Seele), guter Dinge MAITREJ. 2, 7. BHAG. 14, 24. BHĀG. P. 2, 7, 10. 4, 11, 21. 28, 64. 6, 16, 31. 8, 17, 9. 11, 18, 27. 31, 13. M. 1, 53, v. l. 8, 216. fg., v. l. n स्वस्थानलं प्रति बभूव सा MBH. 3, 2104. अङ्गानि 16829. 16856. स्वस्थो भव 4, 1396. 13, 24. 14, 316. 318. HARIV. 684 (nach der Lesart der neueren Ausg.). 5187. 8024. 8281. R. 2, 53, 23 (स्वस्थ gedr.). 69, 19. 105, 36. 7, 18, 17. 22, 13. 29, 38. 47, 8. 106, 11. SUÇR. 1, 3, 6. 11, 19. 54, 7. 107, 1. 114, 11. 255, 10. 2, 548, 6. Verz. d. Oxf. H. 357, b, 7. KĀM. NĪTIS. 7, 38. 12, 49. RAGH. 4, 14. ÇĀK. 191, v. l. MĀLATĪM. 63, 12. UTTARAB. 12, 7 (सुस्थ ed. Cow. 16, 13). Spr. (II) 1178. 1323. 2286. 2982. 4040. 4528. 4706, v. l. 4955. 5437, v. l. 5480. VARĀH. BRH. S. 8, 18. 88, 34. KATHĀS. 10, 197. 18, 210. 22, 248. 36, 40. 39, 192. 51, 203. 60, 150. 62, 123. 63, 173. MĀRK. P. 22, 27 (gegen das Metrum सुस्थ). 39, 37. PRAB. 14, 14. 20, 12. PAÑKĀT. 36, 2. 106, 21. 128, 19. वृत्त adj. (so der Comm., सुस्थ der Text) natürlich, regelrecht, normal KĀM. NĪTIS. 5, 48. क्रिय (कुञ्जर) 15, 8. स्वस्थानेश KATHĀS. 70, 56. यथा जपाकुसुमेन स्फटिकमणी रक्ता ऽस्वस्थो भवति तन्निवृत्तौ च रागान्यः स्वस्थो भवति Comm. zu KAR. 2, 35. तीर so v. a. unverletzt RĀGA-TAR. 1, 40. स्थिति so v. a. unbehelligt BĀLAR. 196, 2. compar. ऽतर sehr guter Dinge R. 7, 25, 1. अ० unwohl, krank, sich unbehaglich fühlend M. 7, 226. MBH. 3, 2108. fg. 16750. ऽहृद्य R. 1, 9, 42. ऽचेतन 63, 35. 7, 28, 16. KĀM. NĪTIS. 13, 60. ÇĀK. 31, 8, 9. 33, 11. KATHĀS. 24, 147. 33, 151. 37, 221. 60, 150. 63, 116. BHĀG. P. 8, 16, 10. नाति० MBH. 3, 2110. अस्वस्थः संसारः nicht natürlich, nicht in seinen Fugen Spr. (II) 2334. — 2) im eigenen Ich —, im Subject befindlich: केवलं संविदं स्वस्थो मन्यते SARVADARÇANAS. 24, 12. — Wechselt oft mit सुस्थ. प्रथितास्वस्थ RĀGA-TAR. 4, 31 fehlerhaft für प्रथितास्वास्थ्य.

स्वस्थता (von स्वस्थ) f. das Wohlsein, Gesundsein, Wohlbehagen: ब्रह्म-पानेन स्वस्थतां ब्रह्मति PAÑKĀT. 159, 17. HEM. JOGAÇ. 4, 122.

1. स्वस्थान n. der eigene Platz, — Ort, Heimath KĀTJ. ÇR. 3, 5, 16. 8, 3, 5. GOBH. 4, 7, 16. स्वस्थानान्न विकम्पेत MBH. 4, 109. ÇĀK. 28, v. l. Spr. (II) 4852. 5009. 7223. 7331. MĀRK. P. 18, 46. PAÑKĀT. 133, 5. HIT. 23, 16. TBH. 3, 1, 5.

2. स्वस्थान adj. an seinem Orte befindlich LĀTJ. 8, 9, 1. 2. 10, 15, 2. 5. स्वस्थित adj. selbstständig NIR. 14, 6.

स्वस्थीभू (स्वस्थ + 1. भू) in seinen natürlichen Zustand kommen so v. a. nüchtern werden PRAB. 62, 6.

स्वस्त्रीय (von स्वस्त्र) 1) m. Schwestersohn P. 4, 1, 143. AK. 2, 6, 1, 32. H. 543. HALĀJ. 2, 352. TS. 2, 5, 4, 1. M. 3, 148. JĀGĪ. 1, 220. 3, 4. MBH. 1, 2449. 2765. 2, 1567. 4, 2343. 5, 199. 6, 1758. 3688. 7, 2527. 2530. 7607. 12, 1091. 14, 1851. 16, 150. R. 1, 73, 4 (75, 5 GORR.). MĀRK. P. 31, 24. RĀGA-TAR. 4, 684. fg. 702. 5, 213. Verz. d. Oxf. H. 16, b, N. 4. — 2) f. अत्र Schwestertochter M. 11, 171.

स्वस्वध m. pl. Bez. best. Manen Verz. d. Oxf. H. 49, a, 2. मस्वध im Index. स्वःसरित् f. der Himmelsfluss d. i. die Gaṅgā BHĀG. P. 3, 4, 36.

स्वःसामन् n. N. eines Sāman Ind. St. 3, 246, a.

स्वःसिन्धु f. = स्वःसरित् Spr. (II) 127.

स्वःसुन्दरी f. eine himmlische Schöne d. i. eine Apsaras KATHĀS. 95, 6.

स्वःस्त्री f. dass. R. 7, 31, 17. KATHĀS. 34, 220. 77, 90. 110, 84. 121, 236. BHĀG. P. 4, 15, 7. 9, 5, 21.

स्वःस्पन्दन् m. der himmlische — d. i. Indra's Wagen BHĀG. P. 9, 10, 21.

स्वःश्रवती f. = स्वःसरित् Verz. d. Oxf. H. 253, a, 17.

स्वःस्तिका f. Haue, Hacke PAÑKĀT. 122, 10. 123, 15.

स्वहित 1) adj. a) der eigenen Person frommend R. 5, 88, 20. Spr. (II) 6922. 7225. — b) der eigenen Person (d. i. dem Subject des Satzes) gewogen: गुणवः Spr. (II) 5014. — 2) n. das eigene Wohl Spr. (II) 6639.

स्वैहृतर m. selbst Hotar AV. 7, 37, 5; vgl. ऀच. ÇR. 4, 7, 4. ÇĀNKH. ÇR. 5, 10, 18. Die Stelle scheint verdorben zu sein.

स्वङ्ग (6. सु + अङ्ग) m. schöner Tag, N. pr. eines Sohnes des Viṣṇu von der Dakṣiṇā BHĀG. P. ed. Bomb. 4, 1, 7. स्वाङ्ग BURN.

स्वाकार (स्व + आ०) m. das eigene —, natürliche Wesen Spr. (II) 3219.

स्वाकृति (6. सु + आ०) m. N. eines zu den Gaja gezählten göttlichen Wesens Verz. d. Oxf. H. 56, b, 30.

स्वाकृति (6. सु + आ०) adj. von schönem Aeussern, schön, hübsch: Personen Spr. (II) 4263. KATHĀS. 30, 74. 53, 89.

स्वाङ्ग (6. सु + आङ्ग) n. gute Salbung (der Augen) AV. 7, 30, 1.

स्वानपाद m. = अनापाद GAṬĀDH. im ÇKDR.

स्वान्तर (स्व + अन्त) m. Autographon ÇKDR.

स्वाध्यात adj. selbstverkündet VJUTP. 39. HEM. JOGAÇ. 4, 91. ऽता f. nom. abstr. 55.

स्वागत (6. सु + आ०) Bildung von Ableitungen P. 7, 3, 7. VOP. 7, 3. 1) adj. a) willkommen R. ed. SCHL. II, 147, Z. 3 v. u. Ind. St. 8, 376, 1. — b) auf rechtllichem Wege eingegangen, — erworben: धनानि M. 4, 226.

— 2) m. N. pr. a) eines Buddha LALIT. ed. Calc. 2, 2. Lot. de la b. l. 126. — b) eines Kaufmanns BURNOUR, Intr. 198. fg. — 3) f. अत्र ein best. Metrum: 4 Mal ————— COLEBR. Misc. Ess. 2, 160 (VI, 9). ÇRUT. 26. Ind. St. 8, 375. fg. KHANDOM. 35. — 4) n. die Begrüssung „will-